

11, Shah Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053. India

Tel. 022 - 6692 0678 / 79

E-mail: scclindia@yahoo.co.in • Website: www.shah-construction.in

CIN: L45202MH1949PLC007048

Date: 28th August, 2024

To, Corporate Relationship Department, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.

Stock Code – BSE Code No. 509870

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement for 76th Annual General Meeting.

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation regard, and in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs in this regard, please find enclosed newspaper advertisement with respect to 76th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Monday, September 30, 2024 at 03.00 p.m. through Video Conference/Other Audio Visual Means, published in following newspapers:

- 1. Active Times on August 28, 2024 (English)
- 2. Mumbai Lakshadeep on August 28, 2024 (Marathi)

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You, Yours Faithfully, For SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED

MEHUL JADAVJI SHAH MANAGING DIRECTOR DIN: 00933528

Encl: as above

TENDER NOTICE

Sealed Quotations are invited by the managing committee of M/s. Tilaknagar Ayodha CHSL, B.No.26, Tilaknagar, Mumbai 400 089, CTS 32 Part. Chembur village, for the appointment of Project Management Consultant for the propose edevelopment of Bldg. no. 26 Expression of Interest (EOI) together with detailed profile from experienced PMCs for the redevelopment of existing Bldgs, as per the directives of Government of Maharashtra issued from time to time. Sealed quotations may be submitted to reach the society's office at the above address before 05/09/2024.

Note: The society reserves its right to reject refuse/ cancel any/ all tenders without assigning any reason of whatsoever nature.

PUBLIC NOTICE

That CHOTRAN alias CHOTARA AJA LAMA, Sister-in-law of my clier CHIRING TENZING LAMA was original allottee of Room No.B-17, Charkop (1 Prabhanjan CHS Ltd., Plot No.378 Prabhanjan CHS Ltd., Plot No.378, RSC- 30, Sector-3, Charkop, Kandivali (W), Mumbai- 400067, and the said CHOTRAN alias CHOTARAN AJA LAMA expired on 01/07/1989 leaving behind my client CHIRING TENZING LAMA (who is her brother's wife) and viz. (1) DORGE TENZING LAMA, (2) PREMA TENZING LAMA (3) SWATI STEVE SEQUIERA (children of her brother) as her legal heirs and brother) as her legal heirs and representative entitle to inherit the said room and vide Release Deed dated 26/08/2024 all the remaining legal heirs have released their right, title, interes and undivided shares in the said room ir favour of my client and thereby my clien became sole and absolute owner of the said room as well as holder of said shares in respect thereof.

If anyone have any claim over the said room or share certificate claiming either lawfully or equitably through deceased CHOTRAN alias CHOTARAN JA LAMA, may contact the indersigned Advocate Mr. K. R Pandey, at Bhandarkar Bhavan, Cour Lane, Borivali (W), Mumbai- 400092 with evidence within 15 (Fifteen) days from the date of publication of thi Notice, failing which, any such claim shall be deemed to be waived and m client shall proceed to get transfer the

ADVOCATE MR. K. R. PANDEY MOBILE: 9869265976 Date: 28/08/20

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public at large that my client/s is/are negotiating with Pinky Raj Sinha & Raj Sinha in respect of Flat No. B-1, Gautam View CHS Ltd, admeasuring about 350 sq. ft. (built-up) and holding Share Certificate No. 8 bearing distinctive Nos. 36 to 40 issued by the society. It is found that Original Agreement dated 10/03/1984 executed between M/s. Gautam Builders and Mrs. Nooranibee Ibrahim Khan & Original Agreement dated 28/07/2003 executed between Mrs. Nooranibee Ibrahim Kumar Chopra is/are misplaced/lost and the same is not traceable.

Any person/s, Financial Institution/s

Lonora is/are misplaced/lost and the same is not traceable.

Any person/s, Financial Institution/s having any claim of whatsoever nature including by way of any agreement for sale, exchange, assignment, care taker rights, security interest, inheritance, succession, testamentary instrument, easement, trust, encumbrance, lispendens, decree or order of any court, transfer, gift, lease, lien, charge, mortgage or any other manner or have any objection pertaining to the above said flat may contact the undersigned within 15 DAYS from the date of publication with supporting documents, if any, failing which, my client/s shall proceed with the completion of the transaction considering that there is no claim or demand or objection of whatsoever nature from anybody and the same shall be deemed as waived, abandoned, given up or surrendered. abandoned, given up or surrendered. Dated: 28/08/2024 Place: Mumbai

SD/Rajesh Bijlani
Advocate High Court
C/2, Evershine II CHS Ltd,
J.P. Road, Seven Bungalows,
Andheri (W), Mumbai - 4000 53
Mob: 9820056570 Email: bijlani.rajesh@gmail.com

Heirship Certificate CIVIL M.A. NO.228/2023 (SENIOR DIVISION) AT BÈLAPUR

CIVIL M.A NO.228/2023 The Late. Smt. Rupkatha Gopal Raghavan ("th Deceased"), resident of Vashi, Thane-400 703 M-7, Sector-7, Navi Mumbai, Vashi, Than-400703, leaving the Applicants, her daughter Smt. Swapna Gopal Raghavan and her son Shri. Siddharth Gopal Raghavan as her only

DESCRIPTION OF ASSETS

Row House No.1, M-7 admeasuring about 58.70 square meters situate lying and being on land bearing Plot Nos.30 and 31 of Vashi, Sector 7 admeasuring 3909.60 square metres (togethe with a share in the undivided interest appurtenar to the said Row House in the common area and facilities in accordance with the Deed o Declaration dated 30th September 1983 regis tered under Sr. No. P-430/1983) as per the Deer of Apartment dated 1st December, 1992 regis tered with the Sub-Registrar of Assurances Thane-3 under Serial No.TNA-3/4531/1992.

The Applicants have made an application state the Heirship Certificate of the Decease in their favour. Other than the Applicants, there are no other heirs of the deceased. If any perso wishes to raise an objection, they must appea before this Hon'ble Court within **30 days** from the date of this notice and file their objection. In the event that no objection be filed within the specified period, the Hon'ble Court will pro ceed to take the available evidence to ascertai the Applicants' entitlement and proceed to ssue the Heirship Certificate in their favo



Hon'ble Civil Judge Civil Court, S.D. Belapur Civil Court Senior Division of Belapur, District, Thane Jr. Clerk Civil Court, S.D. Belapur

TENDER NOTICE

Sealed Tenders Are Invited From Reputed Developers For Redevelopment Of Building Of Sneha Deep CHS Ltd., At Vasai Road (West). Plot Area Of 7/12 As Per Conveyance Deed

With Society Is 1010 Sq. Mtr. The Tender Documents Are Available At PMC Office On Payment Of Rs 25,000/- + GST 18% (Non-Refundable) By Cash/ P.O./D.D./Cheque In Favour Of M/S Ekdant Associates, From 28/08/2024 To 06/10/2024, Between 11am To 5pm.

(Expect Friday) Pre-Bid Meetings Will Be Conducted In Society Office As Per Appointment Taken. The Last Date Of Tender Submission Is On Sunday 20/10/2024 At Society Office

Between 9am To 10am The Society Reserves The Right To Reject Any Or All Tenders Without Assigning Any Reason Whatsoever

PMC ADDRESS M/S Ekdant Associates

A / 2, Chandresh Vandan CHS LTD, Achole Cross Road, Nallasopara (East), Palghar - 401 209. Contact: +91 7768875444 / 7738222255 / 7709256757 /

ekdant_Associates@Hotmail.Com SOCIETY ADDRESS Sneha Deep CHS LTD. Near Stella Petrol Pump St. Alphosa Church Road. Vasai Road (West), Palghar - 401 202.

Contact :- +91 7021328998 / 9975940774 / 8087387335 / snehadeepchsltd1989@gmail.com

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that our member H H Baselios Marthoma Mathews III holding Flat no.10 in our society Santacruz Mansion No. 5 Co-operative Santacruz Mansion No. 5 Co-operature Housing Society Limited, Behind Telegraph Office, Santacruz (East), Mumbai 400 055, has applied to the society for issue of Duplicate share certificate no.10 bearing distinctive nos. from 46 to 50. That our said member has also filed police complaint for loss of said certificate. The society hereby invites claims objections and any claims by way mortgage, lien, charge, maintenance, o any other claim of whatsoever nature, shall contact within 15 days to the office of the society Advocate Santosh Adukia at C1 Ground Floor, Triveni, SV Road Santacruz (West), Mumbai 400 054 during working hours. Thereafter the said claim bjections shall be deemed to have bee waived and the Society shall record the

For Santacruz Mansion no.5 CHSI Dated 28th day of August, 2024. Secretary

PUBLIC NOTICE

On behalf of my client Mr Mohamed Tariq Nakhooda. The property located at Flat No. 503, 5th Floor, Rosemary Correa, Rose Mary Correa CHSL., Ice Factory Lane, Bandra West, Mumbai 400050 was purchased by M Mohamed Tariq Nakhooda through a Sale Deed dated 01.03.2006 bearing registration no. BDR-1/1714/2006. He has misplaced / lost the Origina 'Articles of Agreement' document dated 27.11.1979 in the chain of documents. Any persons having found or having any information regarding the abovementioned document is hereby required to make the same known to me in writing within 7 days from the date hereof. No claim of others shall be entertained after 7 days of publishing this Notice, which may please be noted. Date: 28/08/2024 Place: Mumbai

Advocate Vibhuti Agrawa 20/403, Sanskruti, Thakur Complex Kandivli East, Mumbai: 400101

PUBLIC NOTICE

This notice serves to inform the gener public that the Wife of my client, LATE MARY M D'SOUZA a member of Estella CHS Ltd orth Garden City, JP Infra, Vinay Nagar, Mira Road East-401107, and holder of Share Certificate No. **76** for Ten fully paid each, pearing distinctive Nos. from 751 to 760 ooth inclusive) held 50% Shares in Flat No 2A-1506, Fifteen Floor, within the society building, passed away on 06.06.2024.

MR. CYRIL R D'SOUZA, the Husband of the

ceased member, is now seeking the ansfer of 50% share in the aforemention roperty, as he is the rightful owner of said thare himself. He is applying for the transfer of shares and rights of the deceased in his vor, as per the bye-laws of the society.

The society hereby invites any claims ejections from the heirs or other claimants. pjectors regarding the transfer of the eceased member's shares and interests in e capital/property of the society. Such aims or objections must be submitted within period of 15 days from the publication of this tice, along with copies of relevan ocuments and supporting proof.

If no claim or objection is received within he prescribed period, the society will proceed o deal with the share and interest of the eceased member in accordance with the e-laws of the society.

Adv. Ganesh P. Lohakare F-002/4, Vasudev Complex C.H.S. Ltd, Near Laxmi Park, Kanakia, Mira Road hane-401107 Date: 28/08/20

PUBLIC NOTICE

Mr. Deepak Jaysingrao Pawar a Member of the Shailendra Sadar CHS Ltd, Building No. 2, Shailendra Nagar, Dahisar (East), Mumbai 400 068 holding the Flat No. 64 in Bldg. No. 2 (said Flat) & 5 fully paid shares, sum of Rs. 50/- each bearing Shares distinctive Nos. 126 to 130 oth inclusive) in respect Share Certificate No. **57 (said** Shares), who expired on 26th March 2024 leaving only One (1) legal heir viz. Smt. Tanuja Deepak Pawa (Wife) behind him.

The Society hereby invites claims or objection from any Person, Firm ociety, Company, Corporation or any Body Corporate has any claim oi en against the said Room & Shares within a period of 14 days from the oublication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims objection. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal as per law. A copy of the submitted documents are available for inspection by the claimants phiection in the office of the Society with the secretary of the Society petween 10 A. M. to 6 P.M. from the date of publication of the notice til the date of expiry of its period.

> For and on behalf o Shailendra Sadan CHS Ltd

Place: Mumbai Date: 28.08.2024

PUBLIC NOTICE

Mrs. Neeleesha Nitin Ambavat & Mrs Varsha Tarun Ambavat are the only lawfo nd legal owners of Flat No. 001 on the ground Floor of 'A' Wing admeasuring arpet area as per RERA of 330.22 Sq.ft in the complex known as "Deep Paradise situated at village Kharvai, Taluk Ambernath, Badlapur (East), Dist. Thane 421 503 (*Hereinafter referred to as "sai Flat"*) duly purchased from Mr. Hemar Mohan Agarwal being owner and M/s. D.S Realtors, Through its Partner M Ramaswami M. Darwin being Promoter vide Agreement for Sale dated 03rd day of July, 2019 which is duly registered with Th Joint Sub Registrar Office-Ulhasnagarbearing Document No.UHN2/10013/2019 The original Agreement for Sale dated 03rd day of July, 2019 entered between Mrs. Neeleesha Nitin Ambavat & Mrs 'arsha Tarun Ambavat (Allottee/s) an Mr. Hemant Mohan Agarwal (Owner) an M/s. D.s. Realtors, Through its Partner M Ramaswami M. Darwin (Promoters) in espect of the said Flat are irrecoverable ost or misplaced. Accordingly, Mrs leeleesha Nitin Ambavat has lodged omplaint at Ghatkopar Police Station of 7/08/2024 vide Lost Report No. 99835 024 for the irrecoverably lost of isplaced original agreement for sale. Any Person, Bank or Institution claiming

days from the date of this notice, failing which such claim, if any shall be considered as waived /void. Viral I Bhanushali vitatio, Brianustiali Advocate, Bombay High Court Unit No.1, Bhaveshwar Complex, Opp. Vidyavihar Bus Depot, Vidyavihar (West), Mumbai - 400086. Date: 28/08/2024

nterest in the said Flat or any part therect by way of sale, gift, lease, mortgage, lier rust, easement, succession or otherwis nowsoever are hereby required to clair

personally or by written claim at office

address given below within a period of 14

PUBLIC NOTICE

This is to formally announce the enforcement of a lien concerning the flat bearing No D-501, located on the 5th floor of the building known as "Alta Monte," situated at Shantaran Talao, Siddheshwar Nagar, Kokanipada Malad East, Mumbai – 400097 (hereinafte referred to as "the said flat"). This notice is issued in accordance with the Lien Agreemen dated 20th July 2021, executed between Mr. Abhishek Kuldeep Pednekar, Mr. Hitakshi Kuldeep Pednekar, and Mr. Rajesh Kishormalji Bohra.

The Lien Agreement was established following the Facilitation Agreement dated 20th July 2021 between Mr. Abhishek Kuldeep Pednekar (and Marvellous Builders Pvt. Ltd. referred to as "Marvellous") and Mr. Rajes Kishormalji Bohra. Under the terms of the Facilitation Agreement, Mr. Abhishek Kuldeep Pednekar and Marvellous Builders Pvt. Ltd agreed to grant a first priority lien in favor o Mr. Rajesh Kishormalji Bohra, to secure the performance and discharge of all obligations as specified under the Facilitation Agreement According to the Facilitation Agreemen upon the occurrence of the delivery of the said flat, as detailed in Clause 3, the Secured Party (Mr. Rajesh Kishormalji Bohra) is entitled to enforce the lien over the said flat In line with the above provisions, this notice serves as a formal declaration of the enforcement of the lien on the said flat. The enforcement will also be publicly announced through this notice.

Dated this 28th day of August 2024 at Mumbai Mr. Rajesh Kishormalji Bohra

PUBLIC NOTICE This notice serves to inform the general public that the mother of my client, LATE MARY M D'SOUZA, a member of Gokul Accord CHS Ltd, Gokul Accord, Thaku Complex, Kandivali East, Mumbai 400101 holder of Share Certificate No. 23 for Five fully paid each, bearing distinctive nos. from 361 to 365 both inclusive held 50% Shares in Flat No. C-301, Third Floor, within the society building, passed away on 06.06.2024.

MR. CLAYTON RYAN D'SOUZA, the son of the deceased member, is now seeking the transfer of 50% share in the aforemen property, as he is the rightful owner of said share himself. He is applying for the transfe of shares and rights of the deceased in his

favor, as per the bye-laws of the society. The society hereby invites any claims of objections from the heirs or other claimants objectors regarding the transfer of the deceased member's shares and interests i the capital/property of the society. Such claims or objections must be submitted within a period of 15 days from the publication o this notice, along with copies of relevan documents and supporting proof.

If no claim or objection is received within the prescribed period, the society will proceed to deal with the share and interest of the deceased member in accordance with the bye-laws of the society.

Adv. Ganesh P. Lohakare F-002/4, Vasudev Complex C.H.S. Ltd, Near Laxmi Park, Kanakia, Mira Road hane-401107 Date: 28/08/2024

PUBLIC NOTICE

This notice is to inform the general public that LATE MRS. SARIFUNNISA SHAFIULLAH SHAIKH, the wife of my client and a member f "Ekta Lok Milan CHS Ltd.," located at Lol Milan Complex, Chandivali, Mumbai-400072 vas the holder of Share Certificate No. 93 epresenting five fully paid shares, bearing stinctive numbers 465 to 470 inclusive. and the agreement of said flat was registered or 14th August 2009 at the Sub-Registrar's office under the registration numbe BDR 13/6540/2009." LATE MRS SARIFUNNISA SHAFIULLAH SHAIKH who held a 50% share in Flat No. B2/504 Fifth Floor, within the society building, passe

way on May 11, 2014. MR. SHAFIULLAH AMIRALI SHAIKH, the usband of the deceased member, is now seeking the transfer of a 50% share in the rementioned property, as he is the rightfor owner of that share. He is applying for the ransfer of the deceased's shares and rights n his favor in accordance with the society ye-laws. Upon completion of this transfer, h ill hold 100% ownership of the said property

The society hereby invites any claims o bjections from the heirs or other claimar biectors regarding the transfer of the eceased member's shares and interests in the capital/property of the society. Such claims or objections must be submitted within period of 7 days from the publication of this otice, along with copies of relevan ocuments and supporting proof.

If no claim or objection is received within th rescribed period, the society will proceed to leal with the share and interest of the leceased member in accordance with th ye-laws of the society

Adv. Ganesh P. Lohakare ear Laxmi Park, Kanakia, Mira Road

-002/4. Vasudev Complex C.H.S. Ltd. Date: 28/08/202 Thane-401107

PUBLIC NOTICE

Notice is given to general public at large that client Joint owner late Mr. Gyanchan Ramsevak Gupta & Mrs. Sangeeta Gyanchand Gupta owner of Flat No 102, 1s Floor, C Wing, Building No 4, Sector No 7, o he project known as 'Dream City'. (Title Certificate- Non agriculture land bearing Survey No 74/1, 74/2, 75, 76, and 85, situate eing and lying at Village Boisar, Taluka alghar within the registration sub district or alghar and Dist. Thane) was in possession or he agreement for sale between M/s VATSALYA DEVLOPERS through its roprietor Mr. Vishal Dilip Sankhe (HUF) and Ir. Gyanchand Ramsevak Gupta & Mrs angeeta Gyanchand Gupta dated 20th anuary 2017 The above said property/ Flat nere is no loan is pending and also not sale to y other party. That any person finding the said Original Agreement for Sale with stamp duty and registration of the above saif Fla should hand over to my client.

WHEREAS the Original Agreement date 20th January 2017 between M/s. builder M/s. VATSALYA DEVLOPERS through its Late Mr. Gyanchand Ramsevak Gupta 8 Mrs. Sangeeta Gyanchand Gupta has peen registered in Registrar office. The above said Flat is Joint Owner of **Mr**

Gyanchand Ramsevak Gupta and Mrs. angeeta Gyanchand Gupta and the 1s Owner Gyanchand Ramsevak Gupta i xpired on 09th September 2019.

Any person having possession of or having ny knowledge of the said documents and/o aving any claim of whatever nature in subject flat by virtue of the aforesaid documents ma contact the undersigned within 15 days from he date of publication of this notice filing hich all such claim shall be consideration t be non-existing and waived without any urther notice. We have published this notic n to Newspaper in English Newspaper an

Santosh Mishra (Advocate High Court) D-304 Chandresh Chhaya Ph 1 Lodha omplex Mira Road (E), Thane 401107 Date 28/08/20

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that my clients, MS. JINAL ASHOK PATEL & MR. RITIK ASHOK PATEL, resident of Room No. 8 Dattubalkawde Chawl Harishchandra Mahajan Roa lear City View Building, Ovaripada, Dahisar (East), Mumb

That MR. PADMANABHAN NARAYAYN PRASAD alias P.N. PRASAD and Late SHRI. P.N. PADMANABHA SASTRI are joi wner of the residential flat premises being 204, on the 2nd Floo n B-Wing Lovely Homes, in the building known of the society known as "LOVELY COZY CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED." located at Near Saibaba Temple, Hill Parl Building, Dahisar (East), Mumbai 400068, (hereinafter called th said flat premises). And they are jointly holding five shares of fac value of Rs. 50/- (Rupees Fifty only) each of the aggregate value of Rs. 250/- (Rupees Two Hundred Fifty only) bearing distinctive Nos. 81 to 85 (both inclusive) and Certificate No. 17 issued by the said Society incidental to the Ownership of the sai flat (hereinafter called the said flat and the said shares ar pereinafter collectively referred to as "the said flat premises" And the same is in the process of purchasing a residential fit from the MR. PADMANABHAN NARAYAYN PRASAD alia P.N. PRASAD.

That SHRI. P.N. PADMANABHA SASTRI has expired 11/07/1995, leaving behind his surviving legal heir i.e. MR PADMANABHAN NARAYAYN PRASAD alias P.N. PRASAD.

If any person(s) having any claim, objection, or interest espect of the said flat premises, by way of sale, mortgage, lease exchange, gift, inheritance, trust, lien, possession, or otherwise are hereby required to make their claims known in writing to the undersigned within 15 days from the date of publication notice with all supporting documents at my office at Mr. JAGDISH TRYAMBAK DONGARDIVE, Advocate High Court & Notary (Govt. of India), at Plot No. 232, Room No.18, Shree Manga CHS Ltd., Gorai 2, Borivali (West), Mumbai-400092.

Mr. JAGDISH TRYAMBAK DONGARDIVE Place: Mumbai Advocate High Court & Notar Date: 28/08/2024

Public Notice

This is to inform all the people through this public notice that my client, Nayna Dinkar Mane, residing at Room No. 1, Govardhar Bapu Kalan Chawl, Ajde Gaon, near Datta Mandir, Dombivli (East), and (late) husband Dinkar Shankar Mane (Dead on 11/07/2021) are the rightful owners and possessors of Flat No. 8, on the first floor, with an area of 435 sq. ft., located in Mahadu Apartment, Survey No. 60/120, Portion No. 2, Mouje Golavli, Tal. Kalyan, Dist. Thane. After the demise of Dinkar Shankar Mane, Nayna Dinkar Mane is the sole legal heir.

Therefore, if any person, organization, society, or anyone has any objection, complaint, or opposition regarding the said flat, or if anyone has any type of mortgage, donation, pledge, lease, rent agreement, property transfer contract, or any other rights, claims, or interests in the said property, they should register their objection in writing along with proof at the following address within 14 days from the publication of this public notice.

If not done within the stipulated time, it will be assumed that no one has any objection or claim, and if they had any, it will be considered as waived. Objections received after the deadline will not be considered. Date: 26/08/2024

Sd/-

Near Tehsil Office, In front of Kalyan Saidas Rohidas Chavan Court, Kalyan (West), Dist. (BSc. LLB) Thane. 421301. Mob. 9967264942 Advocate High Court

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that LATE SHRI. SHANTILAL GANGJI SHAH are the sole an oint owner SMT, JAYA SHANTILAL SHAH of Flat No. A/704, on 7th Floor, in the Buildi known as VEENA GEET SANGEET GANGOTRI YAMNOTRI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at Opp. Raj Residency, Mahavir Nagar, Dahanukarwadi Kandivali (West), Mumbai-400067, (which is hereinafter referred to as THE SAID FLAT Kandivall (West), Mumbai-400067, (which is hereinafter referred to as THE SAID FLAT) and LATE SHRI. SHANTILAL GANGJI SHAH is a bonafide member of VEENA GEET SANGEET GANGOTRI YAMNOTRI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, bearing it's Registration No. MUMWR/HSG/TC/13413/2006-07/ YEAR 2006. LATE SHRI. SHANTILAL GANGJI SHAH is holding 5 (FIVE) fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive numbers from 136 to 140 (both inclusive) under Share Certificate No.028 issued by the said Society. The Said LATE SHRI. SHANTILAL GANGJI SHAH expired on 26.02.2020 leaving behind him (1) SMT. JAYA SHANTILAL SHAH (2) SWETA SHANTILAL SHAH 8 (3) MR. AMISH SHANTILAL SHAH his only legal heirs and successors and there are no other legal heirs. MR. AMISH SHANTILAL SHAH shall apply to the said society for transfer of the said Flat No. A/704 and Share Certificate No.028, distinctive numbers from 136 to 140 (both inclusive), if any person having any claim, right title exchange, inheritance, 136 to 140 (both inclusive), if any person having any claim, right title exchange, inheritance trust, legacy possession, lease, leave and license, lien or otherwise in the aforesal capital/property of the Society.

Therefore, The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other aimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased Member is the capital/ property of the Society and after expiry of 15 days notice period, any claim from any person or public will not be entertained.

If NO claims/ objections are received within the period prescribed above, the Society sha be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/ proper be free to dear with the shares and interest of the deceased wention in the capital, proper of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society and the sal society will transfer the aforesaid Flat No A/704 and Share Certificate No.028 in the name of MR. AMISH SHANTILAL SHAH (50% Share). The release deed for the same has alread been executed and has been registered on 6th August 2024 with the registrar of proper office at Mumbai having registration number BRL-5-14302-2024.

The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest o the deceased Member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manne provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society s available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/ with the ecretary of the Society between 10:00 A.M to 12 PM. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

The Claimants if any, should communicate in writing only under acknowledgment, both, The Secretary /Chairman of the Society and the Advocate at the under mentioned addres o file the claims, objections, if any.

Address of the Advocate Advocate S.P.PANDEY B/104,Vaibhav Co-op Hsg Society Charkop, Kandivali 400067, fumbai: Kandivali West, Cell No. 7977411580 Place: Mumbai Date: 28/08/2024

Address of the Society The Secretary / Hon. Chairma VEENA GEET SANGEE GANGOTRI YAMONTRI CHSI Mahavir Nagar, Dhahanukarwad Kandivali (West), Mumbai-40006



JNITY SMALL FINANCE BANK LIMITED DEMAND Registered Office: Basant Lok, Vasant Vihar ,New Delhi-110057. Corporate Office: Centrum House, Vidyanagari NOTICE Marg, Kalina, Santacruz (E), Mumbai – 400 098

UNDER THE PROVISIONS OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT Of Security Interest act, 2002 ("the act") and the Security Interest (enforcement) rules, 2002 ("th The undersigned being the Authorized Officer of **Unity Small Finance Bank Limited ("Bank")** under the Act and in exercise (

powers conferred under Section 13 (12) of the Act read with the Rule 3, issued Demand Notice (s) under Section 13 (12) of the Act, calling upon the following Borrower(s) to repay the amount mentioned in the respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. As some of the notice(s) are not served as per postal remarks, hence said notice(s) are bein served upon the Borrower(s) by way of alternative mode of service i.e. through publication in News Papers. Loan Account Details Secured Assets

Borrower(s) Name: 1) Audio Visual Equipment Center (Borrower) 2) Heena Tushar Mehta (CO- Borrower & 3) GAURANG SHETH (CO-BORROWER) 3) BADARNU SHETH (U-BUNDWER)
Sanction Date: 29/06/2023
Loan Account No: - USFBMUMLOAN00005010795
Loan Amount: Rs.29,22,317/NPA Date: 02/08/2024
Demand Notice Date: 13/08/2024 (Sent on 16/08/2024)

Demand Notice Amount: Rs. 26,32,045.85/- (as on

06/08/2024) and interest & other charges

meeting held on August 27th, 2024.

Date: 27/08/2024

Place: Delhi

All That Piece And Parcel Of Immoveable Property O Garage No. 10, Ground Floor, Having Area About 15o Sq F In C- Building Of The Swatantra Bhavan Co-operativ Housing Society Limited Constructed On The Land Bearin Cts No. 3/653 Of The Village - Anand Nagar, Forjett Hil Road, Forjett Street, Tardeo. Mumbai – 400036 Boundaries (As Per Valuation Report): North: C. Wing, South: Spenco Building, East: D. Wing

In case of failure to repay the aforesaid dues within a period of 60 (sixty) days, the undersigned shall be constrained to enforce the above Secured Assets under the provisions of the Act. Please note that as per section 13(13) of the Act, you are restrained. rom dealing with or transferring any of the secured assets referred to herewith, whether by way of sale, lease or otherwise. An ontravention of this provision is an offence and punishable under the Act.

om the undersigned on any working day during normal office hours. Sd/- Authorized Officer, Unity Small Finance Bank Limited Place: Mumbai Date :28/06/2024

TULSI EXTRUSIONS LIMITED

CIN: L29120MH1994PLC081182 Registered & Corporate office: PLOT NO. N-99, M I D C AREA, JALGAON MH 425003 Contact No.: +91 8530069505, Website: https://tulsigroup.com/ Email: tulsipipesindia@gmail.com EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

	(i igures in Lacs except LP 3			except LF3)	
SI.	Particulars	STANDALONE			
No.		Quarter Ended		Year Ended	
		30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1.	Total Income from Operations	1387.64	983.32	2471.23	5533.31
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(200.07)	20.67	(24.01)	(345.74)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(200.07)	20.67	(24.01)	(345.74)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(200.07)	20.67	(24.01)	(345.74)
5.	Total Comprehensive Income for the period	(200.07)	20.67	(24.01)	(345.74)
6.	Equity Share Capital	2094.95	2094.95	2094.95	2094.95
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) 1. Basic: (not annualised) 2. Diluted: (not annualised)	(0.95) (3.82)	0.10 0.39	(0.11) (0.46)	(1.65) (1.65)

NOTES: NOIES:

1. The above is an extract of the detailed format of Statement of Standalone Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEB1 (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Statement of Standalone Unaudited Financial Results are available on the Company's website at https://tulsigroup.com/ and on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com www.nseindia.com.

2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meeting had on August 27th 2020.

For TULSI EXTRUSIONS LIMITED

Rishab Bans Whole Time Directo

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that Mrs. Arati Madav Ranade, Resident of Kandivali (East), Mumbai is the Owner of all that piece and parcel of N. A. Plots of land bearing Plot No. 50 adm. 873 Sq. Mtrs. bearing Gut No. 328 (S. No. 36, 37, 39 & 41Part) & Plot No. 51 adm. 873 Sq. Mtrs. bearing Gut No. 329 (S. No. 36, 37, 39 & 41Part) situated at Village Alyali, Taluka & District Palghar. Mrs. Arati Madav Ranade has lost/misplaced the original Deed of Conveyance bearing No. PLR-3808/2015 dated 07.08.2015 registered before the Sub-Registrar Palghar. The missing report has been registered before the Palghar Police Station. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone on the basis of said missing document. If the said missing document is traced or if anyone has any sort of objection in respect of the above-said property contact at the below address within 7 days from the date of the publication of this notice.

Date: 27.08.2024 Office: 14, Sunshine Apartment, Nr. Aryan School,

Palghar, Taluka & District Palghar Mob. No. 7276666792

Sd/-Adv. Varsha Thakur

RAPID INVESTMENTS LIMITED

CIN:L65990MH1978PLC020387

Regd. Office: 107, Turf Estate, Off. Dr. E Moses Road, Shakti Mill Lane, Mahalaxmi-400011
Website: www.rapidinvestments.co.in; Email: rapidinvestor@gmail.com; Mob.: 9322687149 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED 30st June. 2024

	LINDED 3031 Julio	, ZUZ4		(R	S. III LANF
	Quarter Ended			ed	Year Ende
Sr. No.	Particulars	3 Months Ended (Unaudited)	Preceding 3 months ended (Audited)	Correspo nding 3 Months Ended (Un-Audited)	Curren Year (Audited
		30-06-2024	31-03-2024	,	31.03.202
1	Revenue From Operations	39.425	55.869	44.480	192.860
2	Otherincome	0.720	(8.212)	5.400	1.660
3	Total income (1+2)	40.145	47.657	49.880	194.520
4	Expenses:-				
а	Employee benefit expense	17.450	15.298	28.170	83.720
b	Finance costs	-	4.337	-	27.600
С	Depreciation, depletion and amortisation expense	0.073	0.144	0.050	0.290
d	Impairment on financial assets	-	6.490	-	6.490
е	Other Expenses	18.567	13.782	14.600	51.440
	Total expenses	36.090	40.051	42.820	169.540
5	Total profit before tax (3-4)	4.055	7.606	7.060	24.980
6	Tax expense:				
	(a) Current Tax	1.021	-	1.800	5.100
	(b) Deffered Tax	-	(0.495)	-	(0.495)
	(c) Earlier year tax Adjustments	-	-	-	
7	Total Tax Expenses	1.021	(0.495)	1.800	4.605
8	Total profit (loss) for period (5-7)	3.034	8.101	5.260	20.375
9	Total Comprehensive Income (comprising profit				
	for the pd. (after tax) and others comprehensive				
	income (After Tax)	3.034	8.101	5.260	20.375
10	Paid-up equity Share Capital				
	(Fach Value Rs. 10/- each)	131.00	131.00	131.00	131.00
11	Earnings per share (EPS) Rs.	l	l		
	(a) Basic earnings per share	0.23	0.62	0.40	1.56
	(b) Diluted earnings per share	0.23	0.62	0.40	1.56

The above Financial results of the company for the quarter ended 30th June, 2024 have been reviewd by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 22-08-2024 and the Limited Review Report of the same has been issued by the auditors.

The Company operates only in one segment, as defined in IND AS-108, therefore segmen Reporting for the Company is not applicable.

B During the quarter ended 30-06-2024, nil investors' complaints were received and there were nil complaint pending at the end of the quarter.

Previous year/ period's figure has been rearranged/ regrouped wherever necessary Limited review as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015 has been carried out by Statutory Auditor and these results

are accompanied by the Limited Review Report. Pursuant to loan purchase agreement dated 29th March, 2023 entered by Rapid Investment Limited (purchaser) and Veritas Buildtech Private Limited (seller), any loan instalment falling due and are not recovered on due date, and the loan classified as Non-Performing Asset, then the overdue principal amount and interest overdue on the same will be recovered from Veritas Buildtech Private Limited. Accordingly, pursuant to the said agreement, Rs. 1,24,377 /- being the interest on overdue NPA account has been credited to the Profit and Loss Account as recoverable from Veritas Buildtech Private Limited and the corresponding principal amount of Rs. 5489310/- are debited as recoverable to the account of Veritas Buildtech Private Limited. No provision is made in the books of accounts in respect of such interest and Principal amounts transferred.

Balance of Rs.1.98 lakhs with GST Authority is subject to reconciliation and confirmation

Impact of the same on Profit and Loss Account is uncertainable For RAPID INVESTMENTS LTD.

Director/Authorised Signatory Date____2.08.2024

SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED Reg.off.11 Shah Industrial Estate, Opp Anna Temple, New Link Road,

Andheri West , Mumbai 400 053. Phone No.: 022- 66920678 Email Id: scclindia@yahoo.co.in Website: www.shah-construction.in CIN: L45202MH1949PLC007048 NOTICE REGARDING 76TH ANNUAL GENERAL MEETING,

REMOTE E- VOTING

INFORMATION

Notice is hereby given that the 76th Annual General Meeting ("AGM") or Members of Shah Construction Company Limited will be held on Monday, September 30 2024, at 03:00 P.M. IST through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with General Circulars issued by Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and quent circulars issued in this regard, the latest being Decembe 28, 2022 (collectively referred to as 'MCA Circulars'). Further, SEBI vide its Circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023 has allowed listed entities to send their Annual Report in electronic mode.

. Dispatch of Notice and Integrated Annual Report via e-mail: In accordance with the above circulars issued by MCA and SEBI, the Notice of the 76th AGM along with the Annual Report 2023-24 will be sent by electronic mode to Members whose e-mail id is registered with the Company or the Depository Participants (DPs). Physical copy of the Notice of the 76th AGM along with Annual Report for the financial year 2023-24 shall be sent to those Members who request for the same

Further the aforesaid documents will be also be available on the

Company's website at www.shah-construction.in and website of the

Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. . Participation at the AGM: Members can attend and participate in the AGM through VC/OVAM facility ONLY. The details of which will be provided by the Company in the notice of 76th AGM. Members attending the AGM through VC/OVAM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Manner of registering email addresses for those Members whose email addresses are not registered for obtaining AGM Notice/Annual Report and/or for obtaining login credentials for e-voting on the resolutions se out in this Notice:

Members holding shares in physical form are requested to consider converting their holdings to dematerialized form. Members can connec with the Company at scclindia@yahoo.co.in or Company's Registrars and Transfer Agents M/s Purva Sharegistry (India) Private Limited a support@purvashare.com for assistance in this regard.

Members who have not yet registered their email addresses are requested to register the same with their DPs in case the shares are held by them in electronic form and with M/s. Purva Sharegistry (India Private Limited in case the shares are held by them in physical form. . Manner of casting vote through Remote e-voting (electronically):

Members will have the facility to cast their vote on the businesses se forth in the Notice of AGM through remote e-voting system. The Company has entered into an arrangement with Purva Sharegistry (India) Private Limited for facilitating remote e-voting for AGM.

Detailed procedure for casting the vote through remote e-voting during e-voting period and during the AGM shall be provided in the Notice of the AGM, which shall also be made available on the website of the Members holding shares either in physical form or in dematerialize

cast their vote electronically. Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report and before the book closure may approach the Company for Issuance of the User ID and Password for exercising their right to vote by electronic means. Book Closure Notice: The Register of Members and Share Transfe

form, as on the cut-off date (record date) of September 23, 2024, may

Registers of the Company shall remain closed from September 24, 2024 to September 30, 2024 (both days inclusive) for the purpose of Annua General Meeting of the Company.

Notice to Physical Shareholders: Shareholders/ Members holding shares in physical mode, kindly note that pursuant to SEBI Circular issued from time to time. SEBI has mandated physical shareholders to submit their PAN, Nomination details, contact details, Bank account details and specimen signatures in prescribed forms (Form ISR-1, Form ISR-2, Form ISR-3 and SH-13 etc.). The members holding shares in physical mode and has yet not updated the said details are requested to update the same by sending requisite forms and documents duly completed in all respect at the earliest to Purva Sharegistry (India Private Limited ('RTA of the Company'). Necessary forms for updating the aforesaid details are available at the Company's website www.shah construction.in. This above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the Act, MCA Circulars and SEBI Circulars.

BY ORDER OF THE BOARD

For Shah Construction Company Limited Sd/ Mehul shah

Date: 26-08-2024 **Managing Director** Place: Mumbai





परिशिष्ट-४ (नियम ८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

DCB BANK

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **डीसीबी बँक लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता कर्जदार (कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार) यांना मागणी सूचना वितरीत केली होती. सदर कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार यांनी मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले आहे. कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या नावापुढील मालमत्तेचा **ताबा** खाली नमुद केलेल्या तारखांना घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. (स्थावर मालमत्तेचे तपशिल) सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **डीसीबी बँक लिमिटेड**कडे नमूद रक्कम

प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप कलम (८) च्या तरतुर्दींकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

(3)	सांकेतिक ताबा - दिनांक २४ ऑगस्ट, २०२४
मागणी सूचना दिनांक	२४.0५.२0२४
कर्जदार आणि	श्री. राजु रामनवल कनोजिया
सह-कर्जदाराचे नाव	श्रीमती अनितादेवी राजु कनोजिया
कर्ज खाते क्र.	डीआरएचएलएएनई००५८७५३१
एकूण थकबाकीची रक्कम	₹.२४,२८,५४८/-
स्थावर मालमत्तेचे वर्णन	जुने फ्लॅट क्र.२, नवीन फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, क्षेत्रफळ
	३१.४९ चौ.मी. कार्पेट अधिक अतिरिक्त क्षेत्र ३.१० चौ.मी.,
	बिंगो धाम को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत,
	जमीन सर्व्हे क्र.२३, हिस्सा क्र.६, प्लॉट क्र.१, गाव कात्रप,
	ता. अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील जागेचे सर्व भाग व खंड
	(प्रतिभूत मालमत्ता).
(२)	सांकेतिक ताबा - दिनांक २४ऑगस्ट, २०२४
मागणी सूचना दिनांक	१८.0४.२०२४
कर्जदार आणि	श्री. संकेत काशिराम खामकर
सह-कर्जदाराचे नाव	श्रीमती स्वप्नाली संकेत खामकर
कर्ज खाते क्र.	डीआरएचएलएएनई००५८६२८७

एकण थकबाकीची रक्कम रु.६२.१६.४१५/-स्थावर मालमत्तेचे वर्णन मालमत्ता-१: फ्लॅट क्र.९०७, ९वा मजला, ए विंग, क्षेत्रफळ १९.३८ चौ.मी. कार्पेट क्षेत्र (बाल्कनी क्षेत्र, कपाट क्षेत्र, मोकळे टेरेस क्षेत्र इत्यादी क्षेत्रफळ ११.०२ चौ.मी. समाविष्ट), चॅलेटस् ॲव्हेन्यु म्हणून ज्ञात इमारत, गाव सोनिवली, कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे मालमत्तेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता) मालमत्ता - २: फ्लॅट क्र. ९०८. ९वा मजला. ए विंग. क्षेत्रफळ

२२.२६ चौ.मी. कार्पेट क्षेत्र (बाल्कनी क्षेत्र, कपाट क्षेत्र, मोकळे टेरेस क्षेत्र इत्यादी क्षेत्रफळ ११.६९ चौ.मी. समाविष्ट), चॅलेटस् ॲव्हेन्यु म्हणून ज्ञात इमारत, गाव सोनिवली, कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे मालमत्तेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता). सांकेतिक ताबा - दिनांक २४ ऑगस्ट, २०२४

कजदार आाण	। श्रा. सताष बुधाजा कदम
सह-कर्जदाराचे नाव	श्रीमती विद्या सोमा कदम
कर्ज खाते क्र.	डीआरएचएलकेईसी००५६६६९५
एकूण थकबाकीची रक्कम	रु.२९,६८,४६२/-
स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.३०२, मातोश्री पार्क म्हणून इमारतीचे नाव, विंग ए,
	क्षेत्रफळ सुमारे ५२७ चौ.फु. (कार्पेट), जमीन सर्व्हे क्र.२,
	हिस्सा क्र.३ व सर्व्हे क्र.३, हिस्सा क्र.३, क्षेत्रफळ सुमारे ४६३०
	चौ.मी., गाव जोवेळी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे जागेचे सर्व भाग
	व खंड (प्रतिभूत मालमत्ता).

१०.०१.२०२४

३१.०५.२०२४

(**\$**)

(8)

मागणी सूचना दिनांक

मागणी सूचना दिनांक

कर्जदार आणि	श्री. शाहबुद्दीन जलालुद्दीन शेख
सह-कर्जदाराचे नाव	श्रीमती नाजीला एस. शेख
कर्ज खाते क्र.	एचएचओएमएएनई०००५६४१७
एकूण थकबाकीची रक्कम	रु.१८,८९,३१५.९४
स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.१०५, १ला मजला, क्षेत्र ५७० चौ.फु. अर्थात ५२.९७
	चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, सालक्ष्मी अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत
	व सालक्ष्मी आशिष को-ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात आता
	सोसायटी, सर्व्हे क्र.१९, हिस्सा क्र.७(भाग), प्लॉट क्र.२,

सांकेतिक ताबा - दिनांक २४ ऑगस्ट, २०२४

क्षेत्रफळ सुमारे ६४४.५७ चौ.मी., गाव कुळगाव, बदलापूर, ता

अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत

	मालमता).		
(५)	सांकेतिक ताबा - दिनांक २४ ऑगस्ट, २०२४		
मागणी सूचना दिनांक	38.08.2028		
कर्जदार आणि	श्रीमती शालिनी प्रल्हाद मेश्राम		
सह-कर्जदाराचे नाव	श्री. प्रल्हाद केशव मेश्राम		
कर्ज खाते क्र.	डीआरएचएलकेएएल००५७८५८९/		
	डीआरबीएलकेएएल००५७८८६७		
एकूण थकबाकीची रक्कम	₹.२४,६७,८६१/ -		
स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.२०३, ए विंग, २रा मजला, सत्यम एलिगंझा फेझ-१		
	म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.१३०/५, १३७, मु		
	चिखलोली, ता. अंबरनाथ, जि. ठाणे, एकूण कार्पेट क्षेत्र ४३८.७६		
	चौ.फु. (ज्यामध्ये बाल्कनी व टेरेसचा समाविष्ट आहे) येथील		
	जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता).		
(ξ)	सांकेतिक ताबा - दिनांक २४ ऑगस्ट, २०२४		
मागणी सूचना दिनांक	२२.१२.२०२३		

कर्जदार आणि श्रीमती वैशाली पगारे सह–कर्जदाराचे नाव श्री. सिद्धार्थ पगारे कर्ज खाते क्र डीआरएएलव्हीएएस००५६१८८२ एकूण थकबाकीची रक्कम रु.२४,०६,६०३/-स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.७०६, क्षेत्रफळ २८.६४ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, ७व मजला, बी विंग, मेट्रो आंगण म्हणून ज्ञात इमारत, फेझ-१ सर्व्हे क्र.७८, हिस्सा क्र.७ व ८, गाव कुळगाव, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत सांकेतिक ताबा - दिनांक २४ ऑगस्ट, २०२४ मागणी सूचना दिनांक २२.०५.२०२४ कर्जदार आणि श्री. प्रथमेश हरिश्चंद्र पाटील सह–कर्जदाराचे नाव श्रीमती प्रणाली प्रथमेश पाटील कर्ज खाते क्र डीआरएचएलकेएएल००५८०४९४ एकूण थकबाकीची रक्कम फ्लॅट क्र.००३, तळमजला, बी विंग, महापालिका क्र.६००३८२०, स्थावर मालमत्तेचे वर्णन क्षेत्रफळ सुमारे ५८० चौ.फु. अर्थात ५३.९० चौ.मी., साई तेज म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्स व साई तेज को-ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, नोंदणी क्र.टीएनए/एएमबी/एचएसजी/(टी.सी.)/ ३१२३२/२०१८-२०१९ सन २०१८, जमीन सर्व्हे क्र./गट क्र.६५, हिस्सा क्र.१/१के, प्लॉट क्र.४, क्षेत्रफळ ४५४ चौ.यार्ड व सर्व्हे क्र./गट क्र.६५, हिस्सा क्र.१/खासरा, प्लॉट क्र.५, क्षेत्रफळ ३९३ चौ.यार्डस्, एकूण क्षेत्रफळ ८४७ चौ.यार्ड, गाव

सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता). प्राधिकृत अधिकारी दिनांक: २८.०८.२०२४ डीसीबी बँक लिमिटेड ठिकाण: बदलापूर, ठाणे सदर नोटीसमध्ये नमुद केलेल्या सर्व मजकुराबाबत अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी

भाषेतील प्रसिद्ध केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

वाळिवली, बदलापूर, ता. अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील जागेचे

ॲरेटे सिक्युरिटीज लि. ठेवीदार सहभागीदार

भामच्या सर्व डिमॅट खातेधारकांना येथे सचित करण्या येत आहे की, दिनांक २७ सप्टेंबर, २०२४ पासून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) डीपी क्र.आयएन३०३६८० यांचे ठेवीदार सहभागीदा (डीपी) म्हणून आमचे ठेवीदार कार्यचलन बंद करण्याच्य आम्ही प्रक्रियेत आहोत.

वरील बाब लक्षात घेता आमच्या सर्व एनएसडीएल डिमॅट खाते धारकांना विनंती आहे की, २७ सप्टेंबर २०२४ पुर्वी त्यांनी त्यांचे खात्यात प्रतिभुती हस्तांत करुन घेण्यासाठी अन्य सहभागीदाराकडे संपर्क करावा किंवा त्यांचे खाते वास्तविक स्वरुपात सादर करुन

जेएमडी व्हेन्चर्स लिमिटेड

सीआवएन : एल६७१९०एमएच२०००पीएलसी३३१८० नोंद. कार्या: युनिट क्र.३२३ व ३२४, ३रा मजला, इमारत क्र.९, लक्ष्मी प्लाझा, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३; द्र.:+९१-२२६५६५३४५१; ई-मेल: jmdtele@gmail.com, वेबसाईट: www.jmdlimited.co.in

४०वी वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, १९ सप्टेंबर** २**०२४ रोजी स.११.३०वा**. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे कंपनी कायदा, २०१३ (कायदा) आणि त्याखाली बनवलेले नियम आणि सेबी (एलओडीआर) विनियम, २०१५ च्या सर्व लागू तरतुर्दीचे अनुपालन सहवाचिता सामान्य परिपत्रक दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, २० सप्टेंब तरतुदाच अनुपालन सहबाधाता सामान्य पारपत्रक ादनाक ८ एग्रल २०२४, १३ प्राप्नल २०२५, ५ म २०२०, २ स-८बर २०२०, ३४ डिकंबस २०२०, ३१ जानेवारी २०२०, ०८ डिकंबस २०२२ आणि १४ डिकंबस २०२२, ०२/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, १९/ २०२२ दिनांक २८ डिसंबर २०२२ आणि २०२२ आणि ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी सहकार मंत्रालवारी (एमसीए) ने जारी केलेले नवीनतम परिपत्रक आहे, एकत्रितरणो एमसीए परिपत्रके स्ल्यून संदर्गित आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२६, मे १३,२०२२ आणि ०५ जानेवारी २०२३ (संबी परिपत्रक) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर विचार विमर्थ करण्याकरिता होणार आहे. व्हीसी/ ऑएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना कायद्याच्या १०३ अंतर्गत गणसंख्येच्या उद्देशाने गणले

वरील परिपत्रकांचे पालन करून, एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२०२४ च्या आर्थिक विवरणांस रतिराज्ञ पारित्रकार्य सालान करून, हजारूपचा चूचना आगा पताचित्र पर १८६३-१८४६ व्या आविका विचरणाहरू इंडळाचा अहवाल, लेखा परीक्षकांचा अहवाल आणी त्यासोबत संलग्न केली जाणारी आवश्यक असलेली इतर कागदपश (एकित्रतपणे वार्षिक अहवाल महणून संदर्भित) कंपनीच्या त्या सर्व सदस्यांना केवळ ई-मेलद्वारे पाठविण्यात आली आहेत, ज्यांचा ई-मेल पत्ता कंपनी/निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) किंवा डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे नोंदणीकृत आहे. इतर कागदपत्रांसह सुचनेचे इलेक्ट्रानिक पाठवण्याचे काम मंगळवार, २७ ऑगस्ट २०२४ रोजी पूर्ण झाले आहे. हा अहवाल कंपनीच्या वेबसाईट लिंक <u>http://www.imdlimited.co.in/annual-reports.aspx</u> वर तसेच स्टॉक एक्सचेंज <u>www.bseindia.com</u> वेबसाइटवर देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन नियम), २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ च्या तरपुर्वोनुसार वेळोबेळी सुपारित केल्याप्रमाणे आणि सेबी (एलओडीआर) विनियम २०१५ चे नियम ४४ आणि सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानके (एसएस-२), एजीएफच्या सुचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व उरावांवर त्यांचे सत देण्यासाठी सर्व सभासदांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करताना कंपनीला आनंद होत आहे. याव्यतिरिक्त, राजारकाना राजा २ इन्याना पुराचना (राजारकाना कार्या) अपनी कर्याता आपना कार्याता आपना कार्याता आपना कार्याता आपन कंपनी सिगेट ई-क्वोटिगद्वारे मतदान न केलेल्या सर्व सदस्यांना एजीएम (ई-क्वोटिंग) दरप्यान ई-क्वोटिंगची सुविधा प्रदा करत आहे. यासंबंधीची प्रक्रिया/सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आल्या आहेत.

निश्चित तारखेनसार अर्थात **१२ सप्टेंबर २०२**४ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या कंपनीचे ानावत तारब्बुसार अथात १२ सप्टबर २०२४ राजा वास्तावक ाकवा ।इस्ट स्वरूपत शंजस घारण करणाऱ्या कपनाः सरस्य स्मिप्ट हे-कहॉटिगद्वार किंवा वाहेंसी/ओप्डिहिंग्स द्वारे मीटिगला उपस्थित राहून एजीएममध्ये मेते देण्यास गा असतील. मतदानाचे अधिकार निश्चित तारखेनुसार भरणा केलेल्या इकिटी भाग भाडवलामधील त्यांच्या शेअर्सच्य प्रमाणात असतील. रिमोट ई-वोटिंग कालावधी **सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी स.९.००वा.** प्रारंभ होईल आणि बधवार १९ सप्टेंबर २०२४ रोजी सार्य ५ ००वा. समाप्र होईल

-ज़ीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि निश्चित तारीख/नोंद तारखेनुसार **१२ सप्टेंबर, २०२४** रोजी शेअर्स धारण केल्यानंत कंपनीचा सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती jmdlele@gmail.com किंवा support@purvashare.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएसडीएल/सीडीएसएल मध्ये नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ता क्रेडेन्शियल्स मते देण्यासाठी वापरली जाऊ

> जेएमडी व्हेन्चर्स लिमिटेडकरि ध्रुव नारायण झा

व्यवस्थापकीय संचालव

ठिकाण : मुंबई दिनांक : २७.०८.२०२४

ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेड

(सीआयएन: एल१७१२०एमएच१९९०पीएलसी०५४८२८) नोंदणीकृत कार्यालय: १४५/ए, मित्तल टॉवर, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. त्रः:+९५-२८-४३३३७२००/ २२८४४०७५, फॅक्सः:+९५-२२-२२८७३०२२, वेबसाईट: www.blackrosechemicals.com, ई–मेलः investor@blackrosechemicals.com कंपनीच्या भागधारकांना सूचना

गंतवणकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयर्डपीएफ) खात्यात समभाग हस्तांतरित करण्याकरित धारकांना यादारे सचित केले जाते की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४(६) च्या तरतदींनसार गंतवणकदा ११क्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ (नियम), सुधारित केल्याप्रमाणे, ज्याच्या संदर्भात लाभांश सलग सात वर्षांच्या कालावधीसाठी अदा किंवा दावा न केलेल . राहील, केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आयईपीएफ खात्यात कंपनीने शेअर्स हस्तांतरित करणे आवश्यक आहे. नेयमांचे पालन करून, सर्व भागधारकांना वैयक्तिक पत्रे पाठवली जात आहेत, ज्यांनी २०१६–१७ आर्थिक वर्षांसार्ट सलग सात वर्षे अंतिम लाभांश जमा केला नाही आणि ज्यांचे शेअर्स आयर्डपीएफ खात्यात हस्तांतरित करण्यासात

जबाबदार आहेत. अशा भागधारकांचे तपशील कंपनीच्या वेबसाइटवर https://www.blackrosechemicals.com api/uploads/inverstor_pdf/36LWJ_1674537942_Check_your_Unclaimed_Dividend.pdf ये क नसलेल्या लाभांशाची रक्कम आणि शेअर्सचा दावा करण्यासाठी भागधारकांना वैयक्तिक पत्रांनुसार आवश्यव कानपत्रत्रे कंपनीच्या रिजेस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटकडे पाठवण्याची विनंती केली जाते. याद्वारे नोटीस दिली जाते की शेअरधारकांकडून वैध दाव्याची पावती न मिळाल्यास, कंपनी उक्त नियमांच्या आवश्यकतेनुसार पुढील सूचना न देता उक्त शेअर्स आयर्डपीएफ खात्यात हस्तांतरित करेल. कृपया लक्षात घ्या की, दावा न केलेल्या लामांशाची रक्कम आणि आयर्डपीएफमध्ये हस्तांतरित केलेल्या सममागांच्या संदर्भात कंपनीविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही. हे

नोंद घ्यावे की अशा हस्तांतरणानंतर, शेअरहोल्डर/दावेदार आयर्डपीएफ प्राधिकरणाकडन हस्तांतरित शेअर्ससह

ाभांशावर दावा करू शकतात, ज्याचे तपशील <u>www.iepf.gov.in</u> वर उपलब्ध आहेत. या प्रकरणावरील कोणत्याही माहिती/स्पष्टीकरणासाठी, संबंधित भागधारक/दावेकर्ते कंपनील investor@blackrosechemicals.com वर किंवा आरटीए मेसर्स सॅटेलाइट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हे. लिमिटेंड कार्यालय क.ए/१०६-१०७, दत्तानी प्लाझा, पूर्व पश्चिम कंपाउंड, अंधेरी कुर्ला रोड, सफेद नाकीनाका, मुंबई-४०००७२, दुरः:+९१-२२-२८५२०४६१/४६२, फॅक्सः:+९१-२२-२८५११८०९, ई-न

service@satellitecorporate.com वर लिहू शकतात. सही / अंकित कुमार जैन ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र दिनांक: २७ ऑगस्ट, २०२४ (उप क्षेत्रिय अधिकारी

हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (पर्वीचे नाव - हिंदस्थान लिव्हर लिमिटे.ड) . दुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, युनिलिव्हर हाऊस, बी.डी. सावंत मार्ग, नोंदणीकृत कार्यालय : हि . चकालाँ, अंधेरी (पूर्व) मुंबई ४०००९९

जाहिर सुचना याद्वारे सचना देण्यात येते कि, खालील उल्लेखित कंपनींचे समभाग (शेअर्स) हरविले किंवा गहाळ झाले आहेर आणि संदर समया धारकांअर्जदार यांनी डुल्पीकेट सम्भाग (शिअस्) प्रमाणपत्र मिळीट्याकरिता कंपाकिडे आर्ज केला आहे. कंपनीने समभागधारक / अर्जदारांना कळविले आहे कि, आय.ई.पी. एफ. (I.E.P.F.) रूक्सनसार सदर समभाग (शेअर्स) आय ई पी एफ (LEPE) ला हस्तांतरीत केले आहेत. कोणत्याही व्यक्तिस रूर अनुवार अन्य प्राचान (राजन) जाया, इसारपुर, (I.E.P.F.) ला हरतातरात कल आहत. कंगायाही व्यक्तिस् सदर समामागांच्या सर्दमात वावा असत्यास असा दावा कंपनीकडे त्यांचे नोंदणीकृत कार्यात्यात सदर दिनांकापासून १५ दिवसांचे आत दाखल करणे अन्यथा कंपनी पुढील कोणत्याही माहिती शिवाय सममागधारक / अर्जदारांना डुप्लीकेट समभाग (शेअर्स) प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया करतील.

समभागधारकाचे नाव डोमिंगोस व्हिसेंट जी	फोलिओ क्रमाक		प्रमाणपत्र क्रमाक	विशिष्ट संख्या २१६७२८६१-	:
लिओनार्डो पेड्रो डायस. मारिया कॉन्सेकाओ		3080	५०२३३२९	२१६७६६००	
एडेलट्रुडेस परेरा डायस					$\ $
स्थळ : मुंबई , दिनांक : २८/०८/२०२४ देव बाजपेयी (कंपनी सचिव)					П

RAPID INVESTMENTS LIMITED

CIN:L65990MH1978PLC020387
Regd. Office: 107, Turf Estate, Off. Dr. E Moses Road, Shakti Mill Lane, Mahalaxmi-400011 Website: www.rapidinvestments.co.in; Email: rapidinvestor@gmail.com; Mob.: 9322687149 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED 30st June, 2024 (Rs. In LAKH

Quarter Ended

Year Ended

Sr. No.	Particulars	3 Months Ended (Unaudited)	Preceding 3 months ended (Audited)	Correspo nding 3 Months Ended (Un-Audited)	Current Year (Audited)
		30-06-2024	31-03-2024	30.06.2023	31.03.2024
1	Revenue From Operations	39.425	55.869	44.480	192.860
2	Otherincome	0.720	(8.212)	5.400	1.660
3	Total income (1+2)	40.145	47.657	49.880	194.520
4	Expenses:-				
а	Employee benefit expense	17.450	15.298	28.170	83.720
b	Finance costs	-	4.337	-	27.600
С	Depreciation, depletion and amortisation expense	0.073	0.144	0.050	0.290
d	Impairment on financial assets	-	6.490	-	6.490
е	Other Expenses	18.567	13.782	14.600	51.440
	Total expenses	36.090	40.051	42.820	169.540
5	Total profit before tax (3-4)	4.055	7.606	7.060	24.980
6	Tax expense:				
	(a) Current Tax	1.021	-	1.800	5.100
	(b) Deffered Tax	-	(0.495)	-	(0.495)
_	(c) Earlier year tax Adjustments		-		
7	Total Tax Expenses	1.021	(0.495)	1.800	4.605
8	Total profit (loss) for period (5-7)	3.034	8.101	5.260	20.375
9	Total Comprehensive Income (comprising profit				
	for the pd. (after tax) and others comprehensive			= 000	
ا ۱	income (After Tax)	3.034	8.101	5.260	20.375
10	Paid-up equity Share Capital	404.00	404.00	404.00	404.00
	(Fach Value Rs. 10/- each)	131.00	131.00	131.00	131.00
11	Earnings per share (EPS) Rs.	0.00	0.00	0.40	4.50
	(a) Basic earnings per share	0.23	0.62	0.40	1.56
	(b) Diluted earnings per share	0.23	0.62	0.40	1.56

Note:
1 The above Financial results of the company for the quarter ended 30th June, 2024 have been reviewd by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 22-08-2024 and the Limited Review Report of the same has been issued by the auditors The Company operates only in one segment, as defined in IND AS-108, therefore segmen

Reporting for the Company is not applicable.

During the quarter ended 30-06-2024, nil investors' complaints were received and there were

nil complaint pending at the end of the quarter.

Previous year/ period's figure has been rearranged/ regrouped wherever necessary.

Limited review as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015 has been carried out by Statutory Auditor and these results are accompanied by the Limited Review Report

Pursuant to loan purchase agreement dated 29th March, 2023 entered by Rapid Investment Limited (purchaser) and Veritas Buildtech Private Limited (seller), any loan instalment falling due and are not recovered on due date, and the loan classified as Non-Performing Asset, then the overdue principal amount and interest overdue on the same will be recovered from Veritas Buildtech Private Limited. Accordingly, pursuant to the said agreement, Rs. 1,24,377 /- being the interest on overdue NPA account has been credited to the Profit and Loss Account as recoverable from Veritas Buildtech Private Limited and the corresponding principal amount of Rs. 5489310/are debited as recoverable to the account of Veritas Buildtech Private Limited. No provision i made in the books of accounts in respect of such Interest and Principal amounts transferred. Balance of Rs.1.98 lakhs with GST Authority is subject to reconciliation and confirmation

Impact of the same on Profit and Loss Account is uncertainable Date: 22.08.2024

For RAPID INVESTMENTS LTD. दिनांक : २६-०८-२०२४ Director/Authorised Signatory स्थळ : मुंबई



इंडोको रेमीडीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : इंडोको हाऊस, १६६ सीएसटी रोड, कॉलिना, सांताकझ (प.), मंबई - ४०० ०९८,

दूर. : +९१-२२-६८७९१२५०/६२८७९००० । ई-मेल : compliance.officer@indoco.com वेबसाइट : www.indoco.com । सीआयएन : L85190MH1947PLC005913

७७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि लाभांशासाठी रेकॉर्ड तारखेसंदर्भात माहिती याद्वारे कळविण्यात येते की कंपनीची ७७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''**एजीएम'') गुरुवार, दि. २६.०९.२०२४ रोजी** स**काळी १०.३० भारतीय प्रमाण वेळेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')**/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (''<mark>ओएव्हीएम')</mark> यांच्या माध्यमातून, कंपनी कायदा २०१३ मधील आवश्यक त्या तखुर्दीना अनुसरून तसेच त्यासह बाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०,

२०/२०२० दिनांकीत ५ मे २०२०, ०२/२०२१ दिनांकीत १३ जानेवारी २०२१, २१/२०२१ दिनांकीत १४ डिसेंबर २०२१, ०२/२०२२ दिनांकीत ५ मे २०२२, क्रमांक १०/२०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ व क्रमांक ०९/२०२३, दिनांकित २५ सप्टेंबर, २०२३ जी परिपत्रके कॉपॉरेट व्यवहार मंत्रालय ("**एमसीए**") यांनी जारी केली आहेत तसेच सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी (**"सेवी**") लयांच्याद्वारे जारी मास्टर परिपत्रक दि. ११.०७.२०२३ । । परिपत्रक दि. ०७.१०.२०२३ (यापुढे सर्वांचा एकत्रित उल्लेख **''परिपत्रके'**' असा करण्यात येणार आहे), यांच अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत उल्लेखित विषयानुरूप होणार आहे.

वरील प्रमाणे नमूद केलेली परिपत्रके यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि त्यासह वित्तीय व २०२३-२४ करिताचा वार्षिक अहवाल डलेक्टॉनिक माध्यमातन अशा सभासदांना निर्गमित करण्यात येत आहेत ज्य . भासदांचे ई-मेल तपशील कंपनी/डिपॉझिटरीज/आरटीए/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या परिपत्रकाच्या अनुसार सभासदांना प्रत्यक्ष प्रति पाठविण्याची आवश्यकत नेलंबित करण्यात[े] आली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना त्यासह वित्तीय वर्ष २०२३–२४ साठीचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.indoco.com</u> येथे तसेच स्टॉक एक्स्चेंज यांचे संकेतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.</u> com येथे आणि www.nseindia.com येथे अनुक्रमे आणि तयच प्रमाणे कंपनी रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्स लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>https://instavote.linkintime.co.in</u> येथे उपलब् करून देण्यात येणार आहे.

ई–मेल तपशील/बँक खाते तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेचा तपशील:

जर एखाद्या सभासदाने त्याचा/तिचा/त्यांचा ई-मेल तपशील कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी पार्टीसिपंटर (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत केलेला नसेल आणि बँक खाते तपशील लाभांश थेट त्यांच्या बँक खात्यात इलेक्ट्रॉनिव माध्यमातुन जमा करण्यासाठी नोंदणीकृत/अद्ययावत केलेला नसेल तर त्यांनी खालील सूचनांचा अवलंब करावा. मभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर:

नभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला ई-मेल तपशील/बँक खाते तपशील फॉर्म आयएसआर -१ (जे . फंपनीचे संकेतस्थळ <u>https://www.indoco.com/inv-investor-relations.asp</u>) येथे उपलब्ध आहे तो योग्य रित्या भरून आणि स्वाक्षरी करून आणि आवश्यक ती कागदपत्रे जी पुष्ट्यर्थ आवश्यक आहेत ती कंपनीचे आरटीए, म्हणजेच लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे सी १०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३ येथे सादर करून नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावा.

नमभाग डीमटेरियलाइज्ड् स्वरूपात असतील तर: ई–मेल तपशील/बँक खाते तपशील आपल्या डिमॅट खात्यात आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांनी दिलेल्या सूचनांच्या अनुसार नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावा.

ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातन मतदान करण्याची पद्धती:

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रस्तावांवर सर्व सभासद ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्ष बजाव अनुनार के प्रसादान पर क्रिया हो। यह करावा समायता है। अकतात, ई-मतदान पद्धती आणि प्रक्रिया ज्या यहामायता है। समागा प्रत्यक्ष संस्थात (डिवर्ट स्वस्थात उपत्र स्वस्थात आहेत त्यांच्याकरिता (''द्रस्थ **ई-मतदान**'') आणि असे सभासद ज्यांनी आपले ई-मेल तपशील कंपनी अथवा त्यांच्य संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकत केलेले नाहीत त्यांच्यासाठी तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत देण्यात आला आहे. कपया नोंद घ्यावी की ज्या सभासदानी दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही र . सभासद एजीएमदरम्यान ई–मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असतील.

व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया: सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून सहभाग घेऊ शकतात आणि उपस्थित राहू शकतात जी सुविधा आमचे आरटीए म्हणजेच लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी उपलब्ध करून टिलेली आहे वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या प्रक्रियेचा तपशील आणि सूचना वार्षिक सर्वसाधा

प्तभेच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत.

कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ च्या तरतुदींच्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतर पुस्तिका शुक्रवार, दि. २०.०९.२०२४ ते गुरुवार, दि. २६.०९.२०२४ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक

र्वसाधारण सभेच्या निमित्ताने आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताचा अंतिम लाभांश देण्यासाठी बंद राहतील. मभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कपया नोंद घ्यावी की कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या १६ २०२४ रोजी झालेल्या बैठकीत ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षासाठी अंतिम लाभांश म्हणून रू. १.५० प्रति समभाग इतक्या लाभांशाची शिफारस केली आहे. मात्र तो वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मान्यतेस अधीन राहील. लाभांश, सभासदांनी मान्यता दिल्यास ३० सप्टेंबर २०२४ पासून इलेक्टॉनिक स्वरूपात अदा करण्यात येईल. सेबीद्वारे अनिवार्य केल्यानुसार कागदोपत्री स्वरूपातील भागधारकांना, त्यांच्या अनुषंगिक कागदोपत्री फोलिओकरिता त्यांच्याद्वारे त्यांचा स्थायी खाते क्रमांक, संपर्क तपशील (टपाली पत्ता, मोबाइल क्रमांक व ई-मेल), बँक खाते तपशील, नमुना स्वाक्षरी आदी तपशील सादर केल्यानंतरच लाभांशाचे प्रदान इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करण्यात येईल

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४२ च्या तरतुर्दीच्या अनुसार नाभांश रु. १.५० प्रति समभाग ज्याचे दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी इतके आहे, तो अदा करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून **गुरुवार, दि. १९.०९.२०२४** ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. भासदांना असेही आवाहन करण्यात येते की त्यांनी कृपया नोंद घ्यावी की प्राप्तिकर कायदा १९६१ आणि त्यात वित्त कायदा २०२० अनुसार करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुसार लाभांशाचे उत्पन्न हे सभासदांसाठी करपात्र उत्पन्न आहे आणि पनीला सभासदांना अदा करण्यात येणाऱ्या लाभांशातून विनिर्दिष्ट दराने मूलस्रोतातून कर कपात करणे आवश्यक आहे. इंडोको रेमीडीज लि. करिता सही/-

6.2028

रामनाथन हरिहर कंपनी सचिव व प्रमुख-विधि

शाह कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ११ शाह इंडस्ट्रियल इस्टेट, अण्णा मंदिरासमोर, न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. फोन नंबर: ०२२-६६९२०६७८ ईमेल आयडी: scclindia@yahoo.co.in वेबसाइट: www.shah-construction.in CIN: L45202MH1949PLC007048

७६वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-व्होटिंग बाबत सूचना

.यादारे सचना देण्यात येत आहे की शाह कन्स्टक्शन कंपनी लिमिटेडच्या सदस्यांची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएस'') सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') / इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') द्वारे कंपनी कायदा, २०१३ च्या लागु तरतदी आणि त्याखाली बनवलेले नियम ८ एपिल २०२० रोजी कॉपीरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या मामान्य परिपत्रकांमह वाचले दिनांक १३ एप्रिल २०२०, मे ५, २०२० आणि या संदर्भात जारी केलेली त्यानंतरची परिपत्रके, नवीनतम डिसेंबर २८, २०२२(एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भित) पुढे सेबी ने आपल्या परिपत्रकेद्वारे १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१, १३ मे २०२२ आणि जानेवारी ५, २०२३ च्या सूचीबद्ध घटकांना त्यांचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये

२.ई-मेलद्वारे सूचना आणि एकात्मिक वार्षिक अहवाल पाठवणे:

एमसीए आणि सेबी द्वारे जारी केलेल्या वरील परिपत्रकांनुसार, वार्षिक अहवाल २०२३-२४ सोबत ७६ व्या एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे ज्या सदस्यांची कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) कडे ई-मेल आयडी नोंदणीकृत आहे त्यांना पाठवली जाईल. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह ७६ व्या एजीएमच्या सचनेची एक भौतिक प्रत ज्या सदस्यांनी तशी विनंती केली आहे त्यांना पाठवली जाईल. याशिवाय, वरील दस्तऐवज कंपनीच्या www.shah-construction.in वेबसाइटवर आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध

एजीएममध्ये सहभाग: सदस्य केवळ व्हीसी/ओव्हीएएम सुविधेद्वारे एजीएममध्ये भाग घेऊ शकतात. ज्याचा तपशील कंपनी ७६ व्या एजीएमच्या नोटीसमध्ये देईल. व्हीसी/ओव्हीएए द्वारे एजीएममध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांची गणना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने केली जाईल.

.ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते एजीएम सूचना/वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी आणि/किंवा र नोटिसमध्ये दिलेल्या ठरावांवर ई-वोटिंगसाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळविण्यासार्ठ नोंदणीकृत नाहीत अशा सदस्यांसाठी ईमेल पत्ते नोंदणी करण्याची पद्धत:

फिजिकल स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे शेअर्स डी-फिजिकल फॉर्ममध्ये बदलण्याचा विचार करावा. या संदर्भात मदतीसाठी सदस्य कंपनील scclindia@yahoo.co.in किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, मेसर्स पूर्व शेयरगिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड शी संपर्क साधू शकतात

ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाही त्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांच्या डीपी कडे शेअर्स इलेक्टॉनिक स्वरूपात असतील आणि जर त्यांच्याकडे शेअर असतील तर भौतिक स्वरूपात मेसर्स पूर्व शेयरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कडे नोंदणी

. रिमोट ई-व्होटिंगद्वारे (इलेक्ट्रॉनिक पद्धतीने) मत देण्याची पद्धत:

सभासदांना रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारे एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाव त्यांचे मत देण्याची सुविधा असेल. एजीएमसाठी रिमोट ई-व्होटिंगची सुविधा देण्यासाठी कंपनीने पूर्वा शेअररेजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडसोबत करार केला आहे. ई-वोटिंग कालावधीत आणि एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंगद्वारे मत देण्याची तपशीलवा

प्रक्रिया एजीएमच्या नोटिसमध्ये प्रदान केली जाईल, जी कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिली जाईल.

२३ सप्टेंबर २०२४ च्या कट-ऑफ तारखेनुसार (रेकॉर्ड तारीख) भौतिक स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात ज्या सभासदांनी वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर आणि पुस्तक बंद होण्यापूर्वी शेअर्स घेतले आहेत ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड जारी करण्यासाठी कंपनीशी संपर्क साधू शकतात.

.**पुस्तक बंद करण्याची सूचना:** कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने २४ सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समावेश) या कालावधीत कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर रजिस्टर बंद राहील.

.**भौतिक भागधारकांना सूचना:** कृपया लक्षात ठेवा की सेबी ने वेळोवेळी जारी केलेल्य परिपत्रकांनुसार, सेबी ने भौतिक भागधारकांना त्यांचे पॅन, नामांकन तपशील, संपर्क तपशील बँक खाते तपशील आणि नमुना स्वाक्षरी सादर करणे आवश्यक आहे अनिवार्य केले आहे विहित फॉर्म (फॉर्म -१, फॉर्म -२, फॉर्म -३ आणि -१३ इत्यादी). ज्या सदस्यांनी प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केले आहेत आणि त्यांनी अद्याप वरील तपशील अद्ययावत केले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी ते शक्य तितक्या लवकर आवश्यक फॉर्म आणि कागदपरे पाठवून अद्ययावत करावे. वरील तपशील अपडेट करण्यासाठी आवश्यक फॉर्म कंपनीच्य www.shah-construction.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. ही वरील माहिती कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केली जात आहे आणि ती कायदा, एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करते.

> संचालक मंडळाच्या आदेशानुसार शाह कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड साठी

मेहल शाह

व्यवस्थापकीय संचालक

HINDUSTAN **OMPOSITES**

नोंदणीकृत कार्यालय: पेनिन्सुला बिझनेस पार्क, ए टॉव ८वा मजेला, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. **दरध्वनी क्र.:**०२२-६६८८०१००, **फॅक्स क्र.:**०२२ L I M I T E D ६६८८०१०५, ई-मेल: hcl@hindcompo.com CIN : L29120MH1964PLC012955 वेबसाईट: www.hindcompo.com

हिन्दुस्थान कंम्पोझिटस् लिमिटेडच्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **हिन्दुस्थान कंम्पोझिटस् लिमिटेड** (कंपनी) ची ६०**वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स.११.४५वा. (भाप्रवे)** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑंडिओ व्हिज्युअल माध्यमा (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) च्या तरतुर्दीचे पालन करून नियमावली, २०१५ कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी केलेल्या सर्व लागू परिपत्रकांसह वाचा १४ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या ६०व्या एजीएमची सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

उपरोक्त एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता कंपनीचे वार्षिक अहवालासह ६०व्या एजीएम सूचनेची विद्युत प्रत ज्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आस्टीए)/सहभागीदार ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपाने पाठविण्यात आले आहे. सदर एमसीए व सेबी परिपत्रकानुसार वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती पाठविण्याची आवश्यकता खारीज करण्यात आली आहे सदस्यांना ६०व्या एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएममार्फत सहभागी होता येईल. ६०व्या एजीएममध्ये सहभागी होण्याची व रिमोट ई-वोटिंग किंवा ई-वोटिंगने ६०व्या एजीएममध्ये मत देण्याची पद्धत दिनांक १४ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या ६०व्या एजीएम सूचनेत नमुद आहे.

व्हीसी/ओएव्हीएममार्फत सहभागी सदस्यांची कंपनी कायदा २०९३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्य उद्देशाकरिता मोजणी केली जाईल. ६०व्या एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या vww.hindcompo.com, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या vww.evotingindia.com आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध

६०च्या एजीएममध्ये उपस्थित राहण्यास सदस्यांच्या अधिकार निश्चितीकरिता नोंद दिनांक **शुक्रवार, २०** सप्टेंबर, २०२४ आहे. ६०व्या एजीएममध्ये मान्य झाल्यास ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय ार्षाकरिता अंतिम लाभांश दिले जाईल.

सदस्यांनी लक्षात ठेवावे की आयकर कायदा, १९६१ नुसार, वित्त कायदा, २०२० द्वारे सुधारित केल्यानुसार, १ एप्रिल २०२० नंतर दिलेला लाभांश सदस्यांच्या हातात करपात्र असेल आणि कंपनीला स्रोतावर कर कपात करणे आवश्यक असेल (टीडीएस) लाभांश पासून विहित दरांवर. सदस्यांच्या निवासी स्थितीवर आणि त्यांनी वेळेत सादर केलेल्या आणि कंपनीने स्वीकारलेल्या कागदपत्रांव अवलंबून टीडीएस दर बदलू शकतात.

लाभांश. जर सभासदांनी ६०व्या एजीएममध्ये मंजूर केला असेल तर, सर्व पात्र सदस्यांना/लाभार्थी मालकांना फक्त विद्युत पुदर्तीने दिले जाईल. पहे. वास्तुविक स्वरुपामध्ये भाग धारण करणाऱ्या सदस्यांना गभांशाचे अदायगी त्यांचे केवायसी तपशील पॅन, नामांकन, बँक खाते तपशील, संपर्क तपशील मोबाईल फोन नंबर, स्वाक्षरी इत्यादी अद्यायावत केल्यानंतरच केले जाईल. केवायसी तपशील अद्यायावत करण्याची तपशीलवार प्रक्रिया ६०व्या एजीएम आयोजित केलेल्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

न्यांच्या ई-मेल प्रन्याची नोंटणी/अदायातत काण्यामाठी दीमॅट फॉर्ममध्ये भाग धारण काणाऱ्य महम्यांना त्यांच्या मंबंधित डिपॉयिटरी पार्टिमिपंटकडे नोंटणी करण्याची विनंती केली जाते आणि वास्तविक स्वरूपात भाग धारण करणाऱ्या सदस्यांना कंपनीच्या आरटीए अर्थात लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड विनंती केली जाते. ई–मेल पत्त्याची नोंदणी/अद्ययावत करण्याची तपशीलवार प्रक्रिया ०व्या एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान करण्यात आली आहे.

प्तभासदांना दूरस्थपणे आणि ६०व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीदारे ६०व्या एजीएम दरम्यान मतदान करण्याची संधी असेल. ६०व्या एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची पद्धत ६०व्या एजीएमच्या नोटिसमध्ये प्रदान केली आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांच्याकडे पाठवल्या जाऊ शकतात किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ईमेल ाठवा किंवा ०२२–२३०५८५४२/४३ वर कॉल करा किंवा टोल फ्री क्रमांक १८००२२५५३३ वर संपर्क करा आणि सदस्यांनी कंपनीचे सचिव व कंपनीचे सक्षम अधिकारी यांना त्यांचे ई-मेल investor@hindcompo.com वर लेखी कळवावे किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात

हिन्दस्थान कंम्पोझिटस् लिमिटेडकरिता

अरविंद पुरोहित कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

ठिकाण: मुंबई दिनांक: २७ ऑगस्ट, २०२४

सदस्यत्व क्र.ए३३६२१

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय श्री, शांतिलाल गांगजी शाह हे श्रीमती जया शांतिलाल शाह यांच्यासह फ्लॅट क्र.ए/७०४, ७वा मजला, वीणा गीत संगीत गंगोत्री यमनोत्री को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लि., राज रेसिडेन्सी समोर, महावीर नगर, डहाणुकरवाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) येथील जागेचे एकमेव व **संयुक्त मालक** आहेत आणि स्वर्गीय श्री शांतिलाल गांगजी शाह हे वीणा गीत संगीत गंगोत्री यमनोत्री को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. नोंदणी क्र.एमयएम/डब्ल्यआर/एचएसजी/टीसी/१३४१३/२००६-०७/सन २००६ या सोसायटीचे सदस्य आहेत. स्वर्गीय श्री. शांतिलाल गांगजी शाह यांच्याकडे सदर सोसायटीद्वारा वितरीत अनुक्रमांक १३६ ते १४० (दोन्हीसह) असलेले रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे **भाग प्रमाणप**ः क.०२८ आहे. स्वर्गीय श्री. शांतिलाल गांगजी शाह यांचे २६.०२.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चा १) श्रीमती जया शांतिलाल शाह, २) स्वेता शांतिलाल शाह व ३) श्री. अमिश शांतिलाल शाह हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत आणि अन्य कोणीही कायदेशीर वारसदार नाही, श्री. अमिश शांतिलाल शाह यांनी सदर फ्लॅट क्र.ए/७०४ आणि भाग प्रमाणपत्र क्र.०२८ चे अनुक्रमांक १३६ ते १४० (दोन्हीसह) हे हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस सोसायटीचे उपरोक्त भांडवल/मालमत्तेमधील दावा, अधिकार, हक्क, हित, अदलाबदल वारसाहक, न्यास, ताबा, भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स, मालकीहक किंवा इतर प्रकारे काही दावा

म्हणून सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत प्रभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत आणि १५ दिवसांची सचना कालावर्ध . माप्तीनंतर व्यक्ती किंवा जनतेकडील दावा विचारात घेतला जाणार नाही.

विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत तरतदीप्रमाणे सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणाचे व्यवहार करण्यास सोसायटी मुक्त असेल आणि सदर सोसायटीकडून **श्री. अमिश शांतिलाल शाह** यांच्या नावे फ्लॅट क्र.ए/७०४ व भाग माणपत्र क्र.०२८ **(५०% भाग)** हस्तांतर केले जाईल. याकरिता मुक्तता करारनामा यापुर्वीच केला आहे आणि नोंदणी क्र.बीआरएल-५-१४३०२-२०२४ असलेले मंबई येथील मालमत्ता कार्यालयाचे निबंधकांकडे ह ऑगस्ट. २०२४ रोजी नोंट करण्यात आले आहे.

गरीन्या भारतल/पिलकतीमधील प्रयत्सभ सोसायटीकडे काही दावा/आक्षेप प्राप्त झाल्यास सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत तस्तुदीप्रमाणे व्यवहार केल जाईल. सोसायटींच्या नोंदणीकत उप-विधींची प्रत दावेदार/आक्षेपकर्ताव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्य कार्यालयात/सोसायटीच्या सचिवाकडे सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी प्रत्येक स.१०.०० ते दु.१२.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

दावेदार असल्यास त्यांनी योग्य पोहोच पावतीसह लेखी स्वरुपात सोसायटीचे सचिव/अध्यक्षांकडे आणि खाल नमुद केलेल्या पत्त्यावर विकलाकडे त्यांचे दावा/आक्षेप सादर करावेत.

विकलांचा पत्ता वकील एस.पी. पांडे बी/१०४, वैभव को-ऑप.हौ. सोसायटी, चारकोप, कांदिवली-४०००६७. मंबई. कांदिवली पश्चिम. मो.:७९७७४११५८० ठिकाण: मुंबई, दिनांक: २८.०८.२०२४

सचिव/मा. अध्यक्ष वीणा गीत संगीत गंगोत्री यमनोत्री कोहौसोलि महावीर नगर, डहाणुकरवाडी कांदिवली (प.), मुंबई-४०००६७.

सोसायटीचा पत्त

ऑक्सिस बँक लिमिटेड

सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई - ४०००२५. दूर.:+९१-२२-२४२५३७३४ www.axisbank.com

(सीआयएन : एल६५११०जीजे१९९३पीएलसी०२०७६९) श्रकित मालमत्ता ग्रुप, कॉर्पोरेट कार्यालय : ७वा मजला, कॉर्पोरेट ऑफिस, ऑक्सिस हाऊस, सी-२, वाडिया इंटरनॅशनर

जंगम आणि स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) इल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुरीअन्वये स्थावर मालमत्ते विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार/तारणकर्ता **१. अक्षया सप्लाय चेन प्रा. लि**, १०२, पहिला मजल् ब्रजभूमी कॉम्प्लेक्स, शिल्प इमारतीच्या मागे, सी.जी. रस्ता, नवरंगापुरा, अहमदाबाद, ३८०००९. **२. मिलिद एकनाथ शिंदे** २/ए, २०१, दुसरा मजला, ग्रीन हिल्स, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, कांदिवली (पू), मुंबई-४००१०१. **३. सारंग मंगल वेदेकर,** २४, योगाभम सोसायटी, अंबावाई, अहमदाबाद-३८००५४, **४. भूपॅंड भालचंड खाढिलकर,** १४२, शिव गणेश बंगल थलतेज, शिलाज रोड, अहमदाबाद-३८००५४. **५. भूगण भालचंड खाडिलकर,** १४१, शिव गणेश बंगला, थलतेज, शिला रोड अहमदाबाद- ३८००५x **६ मनीचा मिलिट शिंटे** २/ए २०१ २रा मजला गीन हिल्म लोखंडवाला कॉम्प्लेक्स कांदिवली (पू), मुंबई- ४००१०१. **७. विजयराघवन एम. एस. रामबद्रन** फ्लॅट क्रमांक अ-१/३०, एफ-१/१०३, पहिला मजला, इमारत क्रमांक ३०, सीवूड्स इस्टेट, पाम बीच मार्ग, एनआरआय कॉम्प्लेक्स, सेक्टर ५४,५६,५८, सीवूड्स, नेरुळ, नवी मुंबई- ४००७०६. **८. आशा नारायण,** फ्लॅट क्रमांक ए-१/३०, एफ-१/१०३, पहिला मजला, इमारत क्र.३०, सीवूड्स

. इस्टेट्स, पाम बीच मार्ग, एनआरआय कॉम्प्लेक्स, सेक्टर ५४,५६,५८, सीवूड्स, नेरुळ, नवी मुंबई - ४००७०६ यांना सूचेना बाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता ॲक्सिस बँक लिमिटेड अर्थात प्रतिभूत धनकोंकडे तारण/अधिन ठेवल्या आहेत, ज्यान वास्तविक ताबा न्यायालय आयक्तांनी **०६ जानेवारी रोजी** घेतला आहे आणि ॲक्सिस बँक लिमिटेडच्या प्राधिकत अधिकाऱ्याक सुपूर्द केले, म्हणजे प्रतिभूत ऋणको, **दि.१८ सप्टेंबर २०२४** रोजी जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जे काही आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय आहे या तत्वावर विक्री केली जाईल, दि.३१ ऑक्टोबर २०१८ रोजी देय रक्कम **रु.६,४६,३९,६२७** (रुपये सहा कोटी सहेचाळीस लाख एकोणचाळीस हजार सहाशे सत्तावीस फक्त) च्या वसुलीकरिता, तसेच दि. १२ सप्टेंब

आनुषंगिक खर्च, इतर शुल्क, खर्च इ. मालमत्तेचे वर्णन:- फ्लॅट क्र. २०१ (अंदाजे क्षेत्रफळ ५९.१० चौ.मी. कार्पेट), दुसरा मजला, 'ए' विंग, इमारत नोल, ग्रीन हिल सीएचएस लि., आकुर्ली लोखंडवाला टाऊनशिप, कांदिवली (पूर्व), मुंबई- ४०० १०१, जमिन बेअरिंग प्लॉट क्रमांक एचडी २, सेक्टर ३, सीटीएस क्र. १७१/३८, १७१/२ (भाग), १७१/४० (भाग) आणि १७१/४१ (भाग), गाव- आकुर्ली, तालुका-बोरिवली, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर. मिलिंद शिंदे आणि श्रीमती मनीषा शिंदे यांच्या नावाने (या मालमत्तेचे कारपेट क्षेत्र ५९.१०

चौ. मीटर आहे म्हणजे ६३६.१५ चौ.फू. आणि बिल्ट अप क्षेत्र ७६३.३८ चौ.फू.) राखीव किंमत (रक्कम रु.मध्ये) :- रु. १,१४,००,०००/-

बयाणा जमा:- रु.११,४०,०००/-

रफायसी कायदा, २००२ च्या कलम १४ अन्वये जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ३ ऑगस्ट २०२३ रोजी दिलेल्या आदेशानुसार न्य आयुक्तांनी **६ जानेवारी २०२४** रोजी वर नमूद केलेल्या मालमत्तेचा वास्तविक तावा घेतला आणि ऑक्सिस बैंक लिमिटेडच्य अधिकृत कार्यालयाकडे वास्तविक तावा सुपूर्द केला.

बोली आणि इस्टे रेमिटन्स सारर करण्याची अंतिम तारीख :- 'ऑक्सस बँक लिमिटेड' च्या नावे डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर मुंबई येथे देय, **१७.०१, २०२४** रोजी किंवा त्यापूर्वी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत सादर करावे. खालील पत्यावर:- मुंबई - **श्री. अतुल मिश्रा, ॲक्सिस बॅंक लि.**, ७वा मजला, ॲक्सिस हाऊस, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४० २५. **सेल: +९१ ९८२१३६७७८०**

ालमत्तेचे निरीक्षण : निरीक्षणाकरिता, कृपया संपर्क श्री. अतुल मिश्रा (प्राधिकृत अधिकारी) **+९१ ९८२१३६६७८०** यांच्याशी संपर्क साधा. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने तपासणी केली जाईल. **दि.१३.०९.२०२४ रोजी दुपारी १२** ते ३ या वेळेदरम्यान प्राधिकृत अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने तपासणी केली जाईल.

ई-लिलावाची तारीख आणि वेळ :- दि.१८.०९.२०२४ रोजी दुपारी १२.०० वा. दुपारी ३.०० ते अंतिम पाच मिनिटांत बोली त्यास प्रत्येकी पाच मिनिटांच्या स्वयं-विस्तारासह **बोली वाढीची रक्कम :-** रु.१,००,०००/- (रुपये एक लाख फक्त)

प्रतिभूत कर्जदारास झात असलेले अधिभार: निरंक बिक्रीच्या तपशीलवार अदी व शतींसाठी, वेबसाइटब्रारे प्रवान केलेल्या ई-लिलाव र्लिकचा संवर्भ घ्या. https:// www.axisbank.com/auction-notices आणि/किंवा https://axisbank.auctiontiger.net (लिला

ठिकाण नुबई, दिनांक : २८.०८.२०२४

सही/- प्राधिकृत अधिकारी ॲक्सिस बँक लि

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्**ही.पी. चांदवडकर** यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई – 🛹 ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९९५६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८५२९११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक – डी. एन. शिंदे, कायदेविषयक सल्लागार – अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.